



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण भाग चार-अ

वर्ष ५, अंक १]

मंगळवार, जानेवारी १, २०१९/पौष ११, शके १९४०

[पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००

### असाधारण क्रमांक १

### प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले  
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यामध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश याव्यतिरिक्त) नियम व आदेश.

### महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ जानेवारी २०१९

### अधिसूचना

नोंदणी अधिनियम, १९०८.

क्रमांक नोंदणी-२०१८/३४३२/प्र.क्र. ३२५/म-१.— महाराष्ट्र राज्यास लागू असलेल्या, नोंदणी अधिनियम, १९०८ (१९०८ चा १६) (ज्याचा उल्लेख यापुढे 'उक्त अधिनियम' असा करण्यात आला आहे) च्या कलम ७८ च्या खंड (ख) अन्वये प्रदान केलेले अधिकार व त्यास समर्थ इतर अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासनाने उक्त अधिनियमाच्या कलम ७८ खाली निश्चित केलेल्या आणि उक्त अधिनियमाच्या कलम ७९ खाली **महाराष्ट्र शासन राजपत्रात** प्रसिद्ध केलेल्या शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक आरजीएन. १५५८/६७७३१-एन, दिनांक १७ जुलै १९६१ (ज्याचा उल्लेख यापुढे 'उक्त अधिसूचना' असा करण्यात आला आहे) अन्वये निश्चित केलेल्या शुल्काच्या तक्त्यामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे :—

उक्त अधिसूचनेमध्ये, शुल्कांच्या तक्त्यामध्ये, अनुच्छेद एक मध्ये टीप ६५ नंतर पुढील टीप जादा दाखल करण्यात येईल.

**“टीप ६६ :—** महापौर बंगल्याच्या अंदाजे ११,५५१.०१ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या माहीम विभागातील नगर भूमापन क्रमांक/ एफपी क्रमांक ५०१, ५०२ व १४९५ या स्थावर मालमत्तेवर (तीवर स्थित असलेल्या संरचनांसह) “बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे” बांधकाम करणे सुकर होण्याच्या दृष्टीने उक्त मालमत्ता ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्याबाबत, ‘बृहन्मुंबई महानगरपालिका’ आणि महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम (१९५० चा २९) याखाली नोंदणीकृत ‘बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक’ या सार्वजनिक धर्मादाय न्यासाच्या दरम्यान निष्पादित करण्यात येणाऱ्या संलेखावर कोणतीही नोंदणी फी आकारण्यात येणार नाही.”

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

प्रितमकुमार व. जावळे,  
कार्यासन अधिकारी.

**REVENUE AND FORESTS DEPARTMENT**

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,  
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 1st January 2019

**NOTIFICATION**

REGISTRATION ACT, 1908.

No. RGN-2018/3432/C.R. No. 325/M-1.— In exercise of the powers conferred by clause (a) of section 78 of the Registration Act, 1908 (XVI of 1908)(hereinafter referred to as “the said Act”), in its application to the State of Maharashtra, and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby amends the Table of Fees prepared under section 78 and published under the Government Notification, Revenue and Forests Department, No. RGN.1558/67731-N, dated 17th July, 1961 (hereinafter referred to as “the said Notification”) for registration of instruments and publishes the same as required by section 79 of the said Act, as follows, namely :—

In the said Notification of the Table of Fees, in Article-I, after *Note 65*, the following shall be added, namely :—

“*Note 66* :— No Registration fees shall be chargeable on the instrument of lease for thirty years of a plot of land bearing No. CTS/FP No. 501, 502 and 1495 of Mahim Division along with Mayor’s Bungalow (the structure standing thereon) admeasuring 11551.01 square meters, between the Municipal Corporation of Greater Mumbai and Bala Saheb Thackeray Rashtriya Smarak, a public charitable trust registered under the Maharashtra Public Trusts Act (XXIX of 1950), in order to facilitate construction of ‘Bala Saheb Thackeray Rashtriya Smarak’ on the said property.”

By order and in the name of the Governor of Maharashtra,

PRITAMKUMAR V. JAWALE,  
Desk Officer.